

August 07, 2025

To.

The BSE Limited

Department of Corporate Services, P. J. Towers, Dalal Street, Fort, Mumbai - 400001

Scrip Code: 532543

To,

The National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5th Floor, G-Block, Bandra Kurla Complex, Bandra East,

Mumbai - 400051

Scrip Symbol: GULFPETRO

Dear Sir/Madam,

<u>Subject: - Intimation under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 - Newspaper Advertisement for opening of a Special Window</u>

This is to inform you that SEBI vide its circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 has decided to open a special window only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/returned/not attended, due to deficiency in the documents/process/or otherwise, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026, in order to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities which were purchased by them. During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode and due process shall be followed for such transfer-cum-demat requests.

The concerned investors are requested to re-lodge the transfer request of physical shares to our Registrar and Share Transfer Agent (RTA) - MUFG Intime India Private Limited, C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Tel No.:022-49186000, E-mail: rnt.helpdesk@in.mpms.mufg.com within the abovementioned period.

Pursuant to the aforesaid circular, please find enclosed herewith a copy of Newspaper Publication, published in Financial Express (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on Thursday, August 07, 2025. The same will also be made available on the website of the Company viz. www.gppetroleums.co.in.

We request you to kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully, For GP Petroleums Limited

Kanika Sehgal Sadana Company Secretary and Compliance Officer M. No.: A31466



FINANCIAL EXPRESS

NOTICE

GLAXOSMITHKLINE PHARMACEUTICALS LIMITED (Read, Office: Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai - 400030)

This is to inform the general public that Original Share Certificate(s) issued by GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited, the details of which are as mentioned below, have been lost/misplaced and an application has been made by the holder(s) for issuance of duplicate Share Certificate(s

Name(s) of the	Folio No.	Certificate No.	Distinc	No. of	
Holder			From	To	shares
		8420	5731216	5731235	20
	0030061	74247	9942688	9942697	10
2700 200		124307	13544543	13544552	10
Baldev Raj		228423	14471679	14471698	20
		579182	30554934	30554983	50
		579183	30554984	30554993	10
				Total	120

Any person who has a claim in respect of the said shares or objection to the issuance of the duplicate Share Certificate shall lodge such claim or objection with the Company at its Registered Office within 15 (fifteen) days from the publication of this notice or else the Company will proceed to issue duplicate Share Certificate(s) in favor of the holder(s) without any further delay. Place: New Delhi

Date: 7th August, 2025

Name of the Holder: Baldey Rai

Public Notice

TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that following share certificate of LARSEN & TOUBRO

LIMITED having its Registered office at L & T House, Ballard Estate, Narottam Morarjee Marg, Mumbai, Maharashtra-400001 registered in name of the Following Shareholder/s have been lost them. Name of the Folio No. Contilients Districtly No. (c) No. of

shareholder	(F.V. Rs.2/-)	No.(s)	Distinctive No.(s) from to	No. of Shares
DESRAJ BHALLA	04750250	33544	1540341-1540415	75
(Deceased)	50.78 4303 800300 toles.	208843	141051297-141051371	75
		334446	575532790-575532939	150
		435827	617797237-617797386	150
		1326118	1391438966-1391439190	225
		000500000 25503	Total	675

referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Kfin Technologies Limited,

Selenium, Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandai, Hyderabad, Telangana-500032 TEL: 040 - 67162222 / 18003094001 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Name of the Claimant Place: Mumbai, Maharashtra-400001

Date: 07/08/2025

Arjun Bhalla

Date: - 05.05.2025

Place: - Karjat Raigad



Karjat Branch Ground Floor, Jadhav Building, Vitthai Nagar, 410201, Contact No: 8369661820 E-mail ID- ubin0561827@unionbankofindia.bank

DEMAND NOTICE UNDER SEC. 13(2) Annexure B Mrs. Chand Bano: Flat No. 301, 3rd Floor, Survey No. 168, Monarch Residency

1. THE BORROWER/S

Ref: Karjat/NPA/665198/2024-25

Dilkap College Road, Neral-Badalapur road, Village-Mamdapur, Tal-Karja (b) Mrs. Chand Bano (Legal Heirs of Anish Ali) Flat No. 301, 3rd Floor, Survey No. 168, Monarch Residency, Dilkap College Road, Neral-Badalapur Road, Village

Mamdapur, Tal-Karjat Raigad-410101. Sir/Madam. Notice under Sec. 13 (2) read with Sec. 13 (3) of Securitisation and Reconstruction

of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. You the addressee No 1 herein have availed the following credit facilities from ou Karjat, Branch and failed to pay the dues/instalment/ interest / operate the accounts

satisfactorily and hence, in terms of the RBI guidelines as to the Income Recognition and Prudential Accounting Norms, your account's has/have been classified as Non-Performing Asset as on 18.12.2024 a sum of Rs. 19,03,108.21 (Rupees Ninteen lac three thousand one hundred Eight and paise Twenty One only) is outstanding in The particulars of amount due to the Bank from No. 1 of you in respect of the aforesaid

Type of Facility	Outstanding amount as on date of NPA i.e. as on 18.12.2024	Un applied Interest	Penal Interest (Simple)	Cost / Charges incurred by Bank	Total dues as on date 05.05.2025
Home Loan a/c 618206650000198	Rs. 17,97,896.00	Rs. 1,05,212.21	Nil	Nil	Rs. 19,03,108.21 Plus further interest and charges

To secure the repayment of the monies due or the monies that may become due to the Bank, Mr. Anish Ali and Mrs. Chand Bano and had executed documents on 19.07.2024 and created security interest by way of: Mortgage of immovable property described herein below:

All that piece and parcel of the property bearing Flat no 301,3rd floor, survey no. 168 Monarch Residency, Dilkap College Road, Neral-Badalapur road, Village-Mamdapu Tal-Karjat Raigad-410101 of the flat admeasuring 449 Sq. Fts. Carpet area. Therefore, you are hereby called upon in terms of section 13(2) of the Securitisation

and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act 2002, to pay a sum of Rs. 19,03,108.21 (Rupees Ninteen lac three thousand one hundred Eight and paise Twenty One only) together with further interest and charges at the contractual rate as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the aforesaid securities by exercising any or all of the rights given under the said Act.

As per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained /prevented from disposing of or dealing with the above securities without the consent of the bank. Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAES n respect of time available, to redeem the secured assets Yours Faithfully

Earlier 13 (2) Issued on 04.01.2025 has been stand withdrawn. **Authorised Officer**

Union Bank of India

Vishvprabha Ventures Limited

(Formerly known as Vishvprabha Trading Limited)

CIN No.: L51900MH1985PLC034965 Read. Off.: USHAKAL CHS Limited, Ground Floor, Unit No. B-003, Plot No-91,

MIDC, Dombivii East, Thane 421203. Mob : 8850814600. Website: www.vishvprabhaventures.com E-Mail: cosec@vishvprabhaventures.com

INFORMATION REGARDING FOR 41st ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE HELD ON THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS

This is to inform that the 41st Annual General Meeting of the Members of Vishyprabha Ventures Limited (Company) will be held on Friday August 29th 2025 at 2.00 P.M. through Video Conferencing/ Other Audio Visual Means to transact the Business as set out in the Notice of the AGM which will be circulated in Compliance with the applicable provisions of the Companies Act 2013 (Act") & the rules made thereunder read with General Circulars. 14/2020 17/2020, 20/2020 and 09/2024 issued by the Ministry Corporate Affairs and In accordance with the aforesaid and SEBI Circular No. SEBI/HO/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 03, 2024, issued by Securities and exchange Board of India Companies are allowed to hold the AGM through VC/OAVM without physical presence of members at a common venue.

The Notice of the AGM along with the Annual report 2024-2025 will be sent electronically to those members whose email address are registered with the Company/Registrar Transfer Agent ("Registrar or RTA- MUFG Intime India Private Limited)/Depository Participants (DP) The Company shall send a physical copy of Annual report to those who request for the same at cosec@vishvprabhaventures.com mentioning the Folio No./DP and Client ID. The E-copy of Annual report for the Financial Year 2024-2025 along with the Notice of

AGM shall be available on https://vishvprabhaventures.com/wp-content/uploads/2025/08/ Annual-Report-2024-2025.pdf and on the website CDSL www.evotingindia.com and shall be available to Bombay Stock Exchange Portal www.bseindia.com Members can attend the Meeting in the AGM through VC/OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the Meeting. Members attending the Meeting shall be counted for the Quorum under section 103 of the Companies Act 2013.

Details of Evoting

The Remote E-voting period shall commence of Tuesday August 26, 2025 at 9,00 A.M. (IST) and shall end on Thursday September 28, 2025 at 5.00 P.M. (IST). The said remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote is cast by a Member the same cannot be modified subsequently. A Member may participate in the AGM even after the exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in

The Cut off date for e voting - 22/08/2025, Member who are registered shall be eligible to cast the votes. Book Closure: The Register of members will remain closed from 23/08/2025 to 29/ 08/2025 (both days inclusive)

In case any shareholder who holds shares physically can queries or service requests to Registrar and Transfer Agent MUFG Intime India Private Limited (Formerly Known as Link intime India Private Limited) are to be raised only through our website, the link for which is https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/Service_Request.html or +91 8108116767 via mail mumbai@in.mpms.mufg.com

Members who are holding share in Demat forms kindly contact to Depository Participants for registration.

Shareholders who would like to express their views/ask questions during the meeting may register themselves as a speaker by sending their request in advance at least 7 days prior to meeting mentioning their name, demat account number/folio number, email id, mobile number at cosec@vishvprabhaventures.com The shareholders who do not wish to speak during the AGM but have queries may send their queries in advance 7 days prior to meeting mentioning their name, demat account number/folio number, email id, mobile number at cosec@vishvorabhaventures.com. These queries will be replied to by the company suitably by email. Those shareholders who have registered themselves as a speaker will only be allowed to express their views/ask questions during the meeting.

If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call toll free no, 180021 09911. For Vishyprabha Ventures Limited

SD/

Rudrabahadur B.B. Bhujel

OSBI STATE BANK OF INDIA

SARB Thane: 11697, Stressed Assets Recovery Branch, 1st Floor, Plot No A-112, Circle Road No. 22. Wagle Industrial Estate, Thane (West), 400604 E-mail: sbi.11697@sbi.co.in

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read

with proviso to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guaranton's) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical Possession of which has been taken by the Authorised Officer of State Bank Of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and

"Whatever there is basis" on 25.08.2025. M/s. Cocoon Fashionwear Pvt. Ltd., Regd Office & Godown: B-6, 1st Floor, 108, Prema Complex, Dapode Road, Valpada, Bhiwandi - 421302.

Mr. Raseen Afsar Khan & Mrs. Shehnaz Raseen Khan Flat No. 201 to 204, 2nd Floor, Baijabai Apartments chs Ltd., Survey No. 155, Hissa No. 1 & Survey No. 156, Hissa No. 5, CTS No. 28-A, 28/1 to 33 & CTS No. 41, 41/1 to 6, Village Pahadi,

Outstanding Dues for Recovery of which Property/ies is/are Being Sold Rs. 4,47,91,508.46/- (Rs. Four Crore Forty Seven Lakh Ninety One Thousand Five Hundred Eight & Paise Forty Six Only) as on 31.08.2017 with further interest, incidental expenses, costs,

Goregaon (E), Tal. Borivli, Malad (E) Mumbai. 400097

charges to be incurred as per demand notice dated - 31.08.2017

Property SBIN200006468557.: Flat No. 201 to 204, 2nd Floor, Baijabai Apartments Chs Ltd. Survey No. 155, Hissa No. 1 & Survey No. 156, Hissa No. 5, CTS No. 28-A; 28/1 to 33 & CTS No. 41, 41/1 to 6, Village Pahadi, Goregaon (E), Tal. Borrvli, Jitendra Road, Malad (E) Mumbai. 400097. Carpet area 1083 Sq ft, (120.78 sq. mtrs.) owned by Raseen Alsar Khan Status of Possession: Physical

The reserve price will be Rs. 84,00,000.00 (Rupees Eighty Four Lakh only) and the earnest money deposit will be Rs. 8,40,000.00/- (Rupees Eight Lakh Forty Thousand only). Bid increment amount Rs. 1.00.000.00/-

Date and time for submission of request letter of participation / KYC Documents/ Proof of EMD

etc. = on or before 24.08.2025, up to 5.00 p.m. Date & Time of e-Auction = Date:- 25.08.2025 Time:- From 11.00 a.m. To 3.00 p.m. with

unlimited extensions of 10 Minutes each Date & Time of inspection of the properties: 18.08.2025 from 11.00 A.M. to 2.00 P.M.

(Contact = Shri Chandrakumar D Kamble, Authorised Officer, Mob No. 7875551566 & Shri Amit Sathe - Mob. No. 9869576308)

EMD to be transferred /deposited by bidder in his /hen/their own wallet provided by M/s. PNB Alliance Pvt. Ltd. On https://baanknet.com.by means of NEFT

Terms and conditions of the e-auction are as under:

The auction will be conducted through Bank's approved service M/s. PNB Alliance Pvt. Ltd. at their web portal https://baanknet.com.

The intending bidders should make their own independent inquiries regarding encumbrances, title of property put on auction and claims/ rights affecting the property prior to submitting their bid. In this regard, e-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the Bank, The successful purchasers / bidders are required to deposit remaining amount either through NEFT

in the Account No 31049575155, SARB Thane Payment Account (Unit Name), IFSC Code. SBIN0061707 or by way of demand draft drawn in favour of State Bank of India A/c (unit name). SARB THANE, 11697 (Name of the Branch) drawn on any Nationalized or Scheduled Bank. For detail terms and conditions of the sale "please refer to the link provided in State Bank Of India

the Secured Creditors Website 1. https://www.baanknet.com/2. http://www.sbi.co.in. Chandrakumar D. Kamble

Date: 06.08.2025 **Authorised Officer** SBI SARB THANE Place: Thane



DEMAND NOTICE [SECTION 13(2)] TO BORROWER/ GUARANTOR/MORTGAGOR

Date: 05.08.2025

Ref: CB/ARM /AMIT/SARFAESI/2025

 Mr. Amit Jayram Tamboli (Borrower) C-202, Kunj Lodha Heaven Complex, Nr. Yadav Nagar, Shirgaon, Badlapur, Kulgaon, Thane, Maharashtra – 421503. Mrs. Chaya Jairam Tamboli, (Co-borrower) C-202, Kunj Lodha Heaven Complex,

Mr. Amit Jayram Tamboli (Borrower) Flat No. 205, on the 2nd Floor, Wing A Shreeji Heights, Village - Shirgaon, Taluka - Ambemath, Thane - 421503.

Mrs. Chaya Jairam Tamboli, (Co-borrower) Flat No. 205, on the 2nd Floor, Wing A, Shreeji Heights, Village – Shirgaon, Taluka – Ambernath, Thane - 421503.

Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitization & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002.

The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, ARM Branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act. 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under: That Mr. Amit Jayram Tamboli & Mrs. Chaya Jairam Tamboli (hereinafter referred to as "the Borrower & Co-borrower") has availed credit facility / facilities stated in the Schedule A hereunder and has entered into the security agreement/s in favour of the secured creditor. While availing the said financial assistance, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of

That Mr. Amit Jayram Tamboli & Mrs. Chaya Jairam Tamboli (hereinafter referred to as "the Guarantor") has guaranteed the payment on demand of all moneys and discharge all obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the Borrower for credit facilities up to the limit of Rs. 23,00,000/- (Rupees Twenty Three

against the secured assets which are detailed in Schedule B3 hereunder. However, from 24/06/2024, the operation and conduct of the said financial assistance Thousand Six Hundred Forty and Fifty Three Paisa), the details of which together relating to asset classification issued by the Reserve Bank of India

secured creditor in recovering its dues. Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs. 24,03,640.53/- (Rupees Twenty Four Lakhs Three Thousand Six Hundred Forty and Fifty Three Paisa) together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4)(a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue: 13(4)- In case the Borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely;

 Take possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset; b) Take over the management of the business of the Borrower including the right to

transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset: Provided that the right to transfer by way of lease, assignment or sale shall be exercised only where the substantial part of the business of the Borrower is held as

Provided further that where the management of whole of the business or part of the business is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt; and under other applicable provisions of the said Act

respect of time available, to redeem the secured assets You are also put on notice that in terms of Section 13 (13) the Borrower / Guarantor shall not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in schedule B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to your notice that any contravention of this statutory injunction / restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale roceeds or income realized shall be deposited with the secured creditor. In this

any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for the sums found due and payable by you. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the

Act and /or any other law in force. This is in lieu of earlier demand notice. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In

for all costs and consequence. Thanking you Yours Faithfully,

SI No		Nature of Loan / Limit (secured)	Date of Sanction	Amount	
1.	4645619000007	Housing Finance	24.07.2019	Rs. 23,00,000/-	
01	SCHE	DULE -B [Details o	f security asse	ts]	

SI No	Movable	Name of Title Holder
đ	Residential Flat No. 205, Admeasuring 31.48Sq. Mtrs (Excl. Balcony Area 5:39 Sq. Mtrs + EP & Terrace Area) on the 2nd Floor, A Wing of the Project known as "Shreeji Heights" constructed on a Land bearing Survey No. 84/1, Survey No. 83/1, Survey No. 84/3, Survey No. 84/6, Survey No. 84/2 situated at Village Shirgaon, Taluka Ambemath, District Thane - 421503. CERSAI Asset ID: 200032955931 CERSAI Security ID: 400033010270.	Mr. Amit Jayram Tamboli &
	SCHEDIII E C	

		SCHEDU	LE – C	
)	Loan No	Nature Of Loan / Limit(secured)	Liability With Interest as on Date	Rate of Interest + 2% Penal Charges
	4645619000007	Housing Finance	Rs. 24,03,640.53	10.65% (8.65% contractual + 2% Penal Charge Interest

NOTICE OF LOSS OF SHARES OF

Larsen & Toubro Ltd.

Registered Address: L & T House, Ballard Estate, Narottam Morarjee Marg, Mumbai, Maharashtra, 400001

Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course. Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof. no of the Calle Cartificate D

shareholder	No.	No.(s)	Distinctive No.(s) from to	No. o Share
Prem Presad	P82344	167516	9962065 - 9962089	25
Juneja		490731	623842887 - 623842936	50
0-556W 0000		405651	584049723 - 584049772	50
		1324702	1391258691 - 1391258765	75
Place: Mumbai Date : 07/08/2025			Name of the Shikha	

Date: 07/08/2025

Union Bank Karjat Branch Ground Floor, Jadhav Building, Vitthal Nagar, 410201

Contact No: 8369661820 E-mail ID- ubin0561827@unionbankofindia.bank Date: - 03.12.2024 Ref: Karjat/NPA/6651/2024-25 Place: - Karjat Raigad DEMAND NOTICE UNDER SEC. 13(2) Annexure B

1. THE BORROWER/S 1 (a) Mr. Kazi Vashim Akram Abdul Rahim Kazi

Address 1: Flat No. 202, 2nd Floor, Survey No. 345, Plot No. 06 Village-Neral, Tal-Karjat Raigad 410101 Sir/Madam. Notice under Sec. 13 (2) read with Sec. 13 (3) of Securitisation and Reconstruction

of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. You the addressee No 1 herein have availed the following credit facilities from our Karjat, Branch and failed to pay the dues/instalment/ interest / operate the accounts

satisfactorily and hence, in terms of the RBI guidelines as to the Income Recognition and Prudential Accounting Norms, your account/s has/have been classified as Non-Performing Asset as on 24.11.2024 As on 24.11.2024 a sum of Rs. 10,09,328.00 (Rupees Ten lac Nine Thousand Three hundred Twenty eight only) is outstanding The particulars of amount due to the Bank from No.1 of you in respect of the aforesaid

account/s are as under

Type of Facility	Outstanding amount as on date of NPA i.e. as on 24.11.2024	Un applied Interest	Penal Interest (Simple)	Cost / Charges incurred by Bank	Total dues
Home Loan a/c 157626650000001	Rs. 10,09,328,00	0.00	Nii	Nil	Rs. 10,09,328.0 Plus furthe interest and charge

Bank, Mr. Kazi Vashim Akram Abdul Rahim Kazi had executed documents on 26.11.2020 and created security interest by way of: Mortgage of immovable property described herein below: All that piece and parcel of the property bearing Flat No. 202, 2nd Floor, Shree Sai villa.

Survey No. 345, village-Neral taluka-Karjat of the flat admeasuring 385 Sq. Fts. Carpet area Within the Limits of Karjat municipal council. Therefore, you are hereby called upon in terms of section 13(2) of the Securitization and Reconstruction of Financial Assets and enforcement of Security Interest Act.

2002, to pay a sum of Rs. 10.09.328.00 together with further interest and charges at the contractual rate as per the terms and conditions of loan documents executed by you and discharge your liabilities in full within 60 days from the date of receipt of this notice, failing which, we shall be constrained to enforce the aforesaid securities by exercising any or all of the rights given under the said Act. As per section 13 (13) of the Act, on receipt of this notice you are restrained /prevented

from disposing of or dealing with the above securities without the consent of the bank. Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the SARFAESI Yours Faithfully,

> **Authorised Officer** Union Bank of India

Date: 05.08.2025

केनरा बैंक Canara Bank ARM Branch Mumbai, 4th Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai – 400 001

Email: cb2360@canarabank.com TEL. - 8655948054/8655948019 WEB: www.canarabank.com

DEMAND NOTICE [SECTION 13(2)] TO BORROWER/ GUARANTOR/MORTGAGOR

Ref: CB/ARM /NEHAAL /SARFAESI/2025

Mr. Nehaal Chandraket Singh (Borrower) B-107, Atlantic Apts CHS Ltd, Building No. 15, Apna Ghar Soc., Andheri West, Mumbai – 400053

Mr. Nehaal Chandraket Singh (Borrower) Flat No. 703, 7th Floor, Wing No. 7, Avenue A-2, Building Name "Casa Bliss" in Rustomiee Global City Complex, Village Dongre, Virar West, Palghar - 401303 Dear Sir/ Madam, Sub: Notice issued under Section 13(2) of the Securitisation &

Interest Act, 2002. The undersigned being the Authorized Officer of Canara Bank, ARM Branch (hereinafter referred to as "the secured creditor"), appointed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, (hereinafter referred as the "Act") do hereby issue this notice to you as under:

That Mr. Nehaal Chandraket Singh (hereinafter referred to as "the

Borrower") has availed credit facility / facilities stated in the Schedule A hereunder and

Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security

has entered into the security agreement/s in favour of the secured creditor. While availing the said financial assistance, you have expressly undertaken to repay the loan amount/s in accordance with the terms and conditions of the above mentioned agreements. That Mr. Nehaal Chandraket Singh (hereinafter referred to as "the Guarantor") has guaranteed the payment on demand of all moneys and discharge all

obligations and liabilities owing or incurred to the secured creditor by the Borrower for credit facilities up to the limit of Rs. 27,50,000/- (Rupees Twenty Seven Lakhs Fifty Thousand) with interest thereon. You (The person mentioned in Scheduled B) are also entered in to agreements against the

secured assets which are detailed in Schedule B3 hereunder. However, from April 2022, the operation and conduct of the said financial assistance / credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the Borrower towards the secured creditor as on date amounts to Rs. 33,73,337.17/- (Rupees Thirty Three Lakhs Seventy Three Thousand Three Hundred Thirty Seven and Seventeen Paisa), the details of which together with future interest rate are stated in Schedule C hereunder. It is further stated that the Borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling

the dues. The operation and conduct of the above said financial assistance / credit facility/ies

having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of

principal debt/instalment and interest thereon, the secured creditor was constrained to classify

the debt as Non Performing Asset (NPA) as 29/07/2022 in accordance with the directives/ guidelines relating to asset classification issued by the Reserve Bank of India. The secured creditor through this notice brings to your attention that the Borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in full the liabilities of the Borrower as stated in Schedule C hereunder to the secured creditor within 60 days from the date of receipt of this notice. Further, it is brought to your notice that you are also liable to pay future interest as mentioned in SCHEDULE C compounded monthly plus 2% penal interest together with all costs, charges, expenses and incidental expenses with respect to the

proceedings undertaken by the secured creditor in recovering its dues. Please take note of the fact that if you fail to repay to the secured creditor the aforesaid sum of Rs. 33,73,337.17/- (Rupees Thirty Three Lakhs Seventy Three Thousand Three Hundred Thirty Seven and Seventeen Paisa) together with further interest and incidental expenses and costs as stated above in terms of this notice under Section 13(2) of the Act, the secured creditor will exercise all or any of the rights detailed under sub-section (4)(a) and (b) of Section 13, the extract of which is given here below to convey the seriousness of this issue: 13(4)- In case the Borrower/Guarantor fails to discharge liability in full within the period specified in sub-section (2), the secured creditor may take recourse to one or more of the following measures to recover his secured debt, namely;

a. Take possession of the secured assets of the Borrower/Guarantor including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset;

. Take over the management of the business of the Borrower including the right to transfer by way of lease, assignment or sale for realizing the secured asset:

or sale shall be exercised only where the substantial part of the business of the Borrower is held as security for the debt; Provided further that where the management of whole of the business or part of the business

is severable, the secured creditor shall take over the management of such business of the borrower which is relatable to the security for the debt; and under other applicable provisions of the said Act. our attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. You are also put on notice that in terms of Section 13 (13) the Borrower / Guarantor shall

not transfer by way of sale, lease or otherwise the said secured assets detailed in schedule

B hereunder without obtaining written consent of the secured creditor. It is further brought to

your notice that any contravention of this statutory injunction / restraint, as provided under the said Act, is an offence and if for any reason, the secured assets are sold or leased out in the ordinary course of business, the sale proceeds or income realized shall be deposited

with the secured creditor. In this regard, you shall have to render proper accounts of such realization / income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which the secured creditor may have including further demands for

the sums found due and payable by you. This is without prejudice to any other rights available to the secured creditor under the Act and /or any other law in force. This is in lieu of earlier demand notice. Please comply with the demand under this notice and avoid all unpleasantness. In case of Non -compliance, further needful action will be resorted to, holding you liable for all costs

and consequence.

Sr.

No

Sr.

No.

epaper.financialexpress.com

Loan No

0207630000003

Authorized Officer, Canara Bank SCHEDULE - "A"

Thanking you

Title holder

(Inclusive of

Penal Charges)

10.75% (8.75%

Charge Interest

Yours faithfully,

(Details of the credit facility/ies availed by the Borrower) Nature of Loan/ Date of

No.	Loan No	Limit (secured)	sanction	Amount
1	0207630000003	Housing Loan – Pradhan Mantri Awas Yojana	07-11-2020	Rs. 27,50,000.00/-
	SCHE	EDULE –B [Details of	security ass	ets]
Sr.				Name of

Movable

Loan/Limit

(Secured)

Housing Loan

Awas Yojana

Residential Flat No. 703, Admeasuring 414.94 Sq. Ft., 7th Floor, Avenue A-2, Wing No. 7, Building Name "Casa Bliss" in Rustomjee Mr. Nehaal Global City Complex, Survey No. 5, 5B, 5D, 5F & 5G, Village Dongre Chandraket Virar, District Palghar - 401303 Singh CERSAI Asset ID: 200050624712 CERSAI Security ID: 400050622232 SCHEDULE - C [Details of liability as on date] Rate of Interest Liablity with Nature of

interest as on

date

-Pradhan Mantri Rs. 33,73,337.17/- contractual + 2% Penal

NOTICE (Pursuant to Rule 17 (4) of the Limited Liability Partnership Rules).

M/s ICHINEN LIFESTYLE LLP, a Limited Liability Partnership registered under The Limited Liability Partnership Act 2008 having registered office at 2nd Floor, Flat No 2, Plot 7 Noor Mansion Dr. N A Purandre Marg, Chowpatty, Grant Road Mumbai, Maharashtra-400007, proposes to shift its registered office from Office No. 2nd Floor, Flat No 2. Plot 7.

Office may intimate to Registrar of Companies, Mumbai having office at 100, Everest Marine Drive, Mumbai - 400002 with a copy to the M/s ICHINEN LIFESTYLE LIMITED LIABILITY PARTNERSHIP at its registered office within 21 days from the publication of this notice stating the nature of interest and the grounds of opposition to the proposed change For ICHINEN LIFESTYLE LLP Sanjeev Gulati Aashim Gulati

Noor Mansion Dr. N A Purandre Marg, Chowpatty, Grant Road Mumbai, Maharashtra-

Any person whose interest is likely to be affected by the proposed Change in the Registered

400007 to House No. 3rd Floor ,C-114, Greater Kailash, Part 1, New Delhi-110048.

Designated partner DIN: 10906022 Designated partner DIN: 08995904

IPOL

GP Petroleums GP PETROLEUMS LIMITED CIN: L23201MH1983PLC030372

> Regd. Office: 804, Ackruti Star, 8th Floor, MIDC Central Road, MIDC, Andheri (E), Mumbai 400 072

E-mail: cs.gppl@gpglobal.com • Tel: 91 22 6148 2500 • Website: www.gppetroleums.co.in NOTICE FOR SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

This is to inform you that SEBI vide its circular no. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/ 2025/97 dated July 02, 2025 has decided to open a special window only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/returned/ not attended, due to deficiency in the documents/process/or otherwise, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026, in order to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities which were purchased by them. During this period, the securities that are re-lodged for transfer shall be issued only in demat mode and due process shall be followed for such transfer-cum-demat requests.

The concerned investors are requested to re-lodge the transfer request of physical shares to our Registrar and Share Transfer Agent (RTA) - MUFG Intime India Private Limited, C-101, Embassy 247, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No.: +91-22-49186000, E-mail: mt.helpdesk@in.mpms.mufg.com within the abovementioned period. Relevant investors are encouraged to take advantage of this one-time window.

For GP Petroleums Limited

Kanika Sehgal Sadana

Company Secretary

Place: Mumbai Date: 06/08/2025

Date-07/08/2025

Careess

JANARDAN BHAGAT SHIKSHAN PRASARAK SANSTHA'S **SMT. BHAGUBAI CHANGU THAKUR**

VIDYALAYA, DRONAGIRI Plot no.60/61, Sector- 12, Tal: uran. Dist: Raigad. -400 707.

APPLICATIONS ARE INVITED FOR THE FOLLOWING POSTS

Full time Assistant – Teacher for the Academic Year – 2025-2026.

FOR THE ACADEMIC YEAR 2025-2026. (FOR SELF FINANCE PROGRAMME)

SR. NO	SECTION	TITLE OF POST	SUBJECTS/ SECTIONS	QUALI- FICATIONS	NO OF POSTS
01	PRIMARY & SECONDARY	ASST- TEACHER	Physical Educator	B.A. B.P.Ed.	01

Applications with full details (Email address & what's app no) should reach the CHAIRMAN, JBSP SANSTHA, Plot no. 8, Sector-14. New Panvel, Dist: Raigad. 410 206. Candidates may submit the application by email to

jbspsanstha1992@gmail.com on or before Saturday 16th August 2025

If required Contact No. 1. MRS. SAYLEE PATANKAR - 9930718675 MRS. PATIL SNEHAL - 9594964872

Chairman, Janardan Bhagat Shikshan Prasarak Sanstha, Panvel JANARDAN BHAGAT SHIKSHAN PRASARAK SANSTHA'S

Shri. Ramsheth Thakur (Ex.M.P.)

MORU NARAYAN MHATRE VIDYALAYA, GAVHAN KOPAR

Plot No: 1, Ulwe Node, At Post : Gavhan Kopar. 410 206 APPLICATIONS ARE INVITED FOR THE FOLLOWING POSTS FOR THE ACADEMIC YEAR 2025-2026 (FOR SELF FINANCE PROGRAMME)

Full time Assistant – Teacher for the Academic Year – 2025-2026. On Purely Temporary for one year basis for the following subjects

SECTION	TITLE OF POSTS	SUBJECTS / SECTIONS	QUALIFICATIONS	NO OF POSTS
PRE- PRIMARY	ASST- TEACHER	B.A. ECC Ed	CC Ed B.A. E.C.C. Ed	
DDITAADV	ASST. TEACHER	ENGLISH & S.S.T.	B.A. B.Ed.	01
PKIMAKY	LIABRARIAN	LIABRARIAN	B.A. B.LIB M.LIB	01
	PRE-	PRE- ASST- PRIMARY TEACHER ASST. TEACHER PRIMARY	PRE-PRIMARY TEACHER ASST. ENGLISH & TEACHER PRIMARY PRIMARY TEACHER S.S.T.	PRE- PRIMARY TEACHER B.A. ECC Ed B.A. E.C.C. Ed ASST. ENGLISH & B.A. B.Ed. PRIMARY TEACHER S.S.T. B.A. B.Ed. PRIMARY TEACHER S.S.T. B.A. B.LIB

Applications with full details (Email address & what's app no) should reach the CHAIRMAN, JBSP SANSTHA, Plot no. 8, Sector-14. New Panvel, Dist: Raigad. 410 206. Candidates may submit the application by email to

jbspsanstha1992@gmail.com on or before Saturday 16th August 2025

MATHEMATICS

M.Sc. B.Ed

If required Contact: MRS. SAYLEE PATANKAR – 9930718675 MRS. CHAITALI KADU – 9773323876

TEACHER

SECONDARY

Shri. Ramsheth Thakur (Ex. M.P.) Chairman, Janardan Bhagat Shikshan Prasarak Sanstha, Panvel

APPLICATIONS ARE INVITED FOR THE FOLLOWING POSTS

PRABHAKAR PATIL EDUCATION SOCIETY'S B. Ed. COLLEGE VESHVI-ALIBAG, DIST. RAIGAD-402209

FROM THE ACADEMIC YEAR 2025-26. UNAIDED Sr Cadre Subject Total No. Post No. of Posts Reserved for 1 Principal 01-OPEN 01 Assistant (Education in Marathi, Hindi, 01-SC, 01-ST Professor English, Geography, History, 01-DT(A)

Economics, Commerce, 01-OBC, Mathematics, Science 01-SEBC/EWS 01- OPEN Method) 3 Librarian 01 01-SC The posts reserved for the Backward Class candidates will be filled in by backward category candidates (Domicile of State of Maharashtra) belonging

to that particular category only. Reservation for women will be as per University Circular No. BCC/16/74/1998 dated 10th March, 1998. 4% reservation shall be for the persons with disability as per University Circular No. Special Cell/ICC/2019-

Candidates having knowledge of Marathi will be preferred. "Qualification, Pay Scales and other requirement are as prescribed by the UGC Notification dated 18th July, 2018, Government of Maharashtra

20/05 dated 05th July, 2019.

2019 and revised from time to time" The Government Resolution & Circular are available on the website mu.ac.in Applicants who are already employed must send their application through proper channel. Applicants are required to account for breaks, if any in their academic career.


Resolution No. Misc-2018/C.R.56/18/UNI-1, dated 8th March, 2019 and

University circular No. TAAS/(CT)/ICD/2018-19/1241, dated 26th March,

Application with full details should reach the CHAIRMAN, PRABHAKAR PATIL EDUCATION SOCIETY'S B. ED. COLLEGE, VESHVI-ALIBAG, DIST. RAIGAD 402209 within 15 days from the date of publication of this advertisement. This is University approved advertisement.

Sd/-CHAIRMAN

Place: Dombivli, Thane Date: July 30, 2025 Company Secretary and Compliance officer



ARM Branch Mumbai, 4th Floor, Canara Bank Building, Adi Marzban Street, Mumbai - 400 001

Nr. Yadav Nagar, Shirgaon, Badlapur, Kulgaon, Thane, Maharashtra-421503.

the above mentioned agreements.

You (The person mentioned in Scheduled B) are also entered in to agreements credit facilities have become irregular. The books of account maintained by the secured assets shows that the liability of the Borrower towards the secured creditor as on date amounts to Rs. 24,03,640.53/- (Rupees Twenty Four Lakhs Three with future interest rate are stated in Schedule C hereunder. It is further stated that the Borrower/Guarantor having failed to keep up with the terms of the above said agreement in clearing the dues of the secured creditor within the time given, and have been evasive in settling the dues. The operation and conduct of the above said financial assistance / credit facility/ies having come to a standstill and as a consequence of the default committed in repayment of principal debt/instalment and interest thereon, the secured creditor was constrained to classify the debt as Nor Performing Asset (NPA) as 25/09/2024 in accordance with the directives/guidelines The secured creditor through this notice brings to your attention that the Borrower has failed and neglected to repay the said dues/ outstanding liabilities and hence hereby demand you under Section 13(2) of the Act, by issuing this notice to discharge in ful the liabilities of the Borrower as stated in Schedule C hereunder to the secured creditor within 60 days from the date of receipt of this notice. Further, it is brought to your notice that you are also liable to pay future interest as mentioned in SCHEDULE C compounded monthly plus 2% penal interest together with all costs, charges,

expenses and incidental expenses with respect to the proceedings undertaken by the

Your attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in

regard you shall have to render proper accounts of such realization / income. This notice of Demand is without prejudice to and shall not be construed as waiver of

case of Non -compliance, further needful action will be resorted to, holding you liable

	(Details of the	SCHEDULE credit facility /ies a	-A	лпсег, Canara Ba Sorrower)
SI No	Loan No	Nature of Loan / Limit (secured)	Date of Sanction	Amount
1.	4645619000007	Housing Finance	24.07.2019	Rs. 23,00,000/
	SCHE	DULE -B [Details of	f security asse	ts)

1.	Land bearing Si Survey No. 84/ Taluka Amberna CERSAI Asset CERSAI Securi	Tamboli & Mrs. Chaya Jairam Tamboli				
		SCHEDUL	E-C			
il lo	Loan No	Nature Of Loan / Limit(secured)	Liability With Interest as on Date	+	of Interest 2% Penal Charges	
-0		V		106	35% /R 85%	

□lo∭Uá 🗌 🖒 🗋 ट्या प्रार्ण □ Dni□, Da□a

 $\Box \iota \Box \iota \Box \iota$

□aı□

जाहीर नोटीस या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदनिका नंबर ००८, बी विंग, तळ मजला, डायनेस्टी को.ऑप. सहकारी सोसायटी ली. पार्श्व नगर, मिरा भाईंदर रोड, मिरा रोड (पूर्व), तालुका जिल्हा ठाणे हि श्री चिराग प्रवीण डागा, खुशाल प्रवीण डागा ह्यांचे नावे आहे. सदर सदिनकेचे मे. लॅन्डमार्क डेव्हलपर्स आणि श्री जॉन अंथोनी सल्डाना यांच्यातील दिनांक १९/०९/१९९३ मूळ करारनामा व इतर गहाळ (हरवला) आहे. तशी ऑनलाईन प्रोपर्टी मिसिंग रजि.आय.डी.नं. १२२७६/२०२५, दिनां वार ०५/०८/२०२५ रोजी मिरा रोड पोलीस ठाणे येथे श्री चिराग प्रवीण डागा यांनी केली आहे, तरी सदर सदनिकेवर कोणाही व्यक्तींचा, कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांच्या आत ३, सुपार्श्व दर्शन, टेलीफोन एक्सचेंज समोर, फाटक रोड, भाईंदर प. ठाणे ४०११०१ या पत्त्यावर लेखी पुराव्यांसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल.

वकील केनेट आर. गऱ्या

जाहीर सूचना

जनतेला सूचना देण्यात येत आहे की, श्रीमती यास्मिन मुबीन दुर्राणी यांच्य निर्देशांनुसार, सीटीएस क्रमांक एफ/५६५ ते एफ/५७०, वांद्रे गाव, तालुका अंधेरी, मुंबई उपनगरीय जिल्हा या भूखंडावरील होली फॅमिली प्रिमाइसेस को-ऑपरेटिव्ह हाऊँसिंग सोसायटी लिमिटेड, पाली, डॉ. आंबेडकर रोड, वांद्रे पश्चिम, मुंबई - ४०००५० च्या एलसिड' बिल्डिंगमधील ५ व्या मजल्यावरील ५९० चौरस फूट बिल्टअप एरिया असलेल्या फ्लॅट क्रमांक ५०२ ("सदर फ्लॅट") च्या एकमेव मालक आहेत. पुढे असे म्हटले आहे की, सदर सोसायटीने जारी केलेले मूळ शेअर सर्टिफिकेट क्रमांक १७ हरवले आहे. म्हणून सोसायटीने नवीन डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट क्रमांक २२ जारी केले आहे.

खालील करार हरवलेले आहेत: (i) मेसर्स रिझवी बिल्डर्स आणि श्रीमती अबिदा युसुफ काझी यांच्यातील करार हरवला आहे; (ii) अबिदा युसुफ काझी आणि श्री. रमेश एच सिप्पी, शोभा आर. सिप्पी यांच्यातील करार हरवला आहे; (iii) २४.०९.१९८१ रोजीचा नोंदणीकृत नसलेला मूळ मालकी करार (a) रमेश एच. सिप्पी आणि श्रीमती शोभा आर सिप्पी आणि (b) श्रीमती जमिला बेगम सिद्दीकी यांच्यातील करार हरवला आहे (iv) २०.१२.१९८८ रोजीचा श्रीमती जमिला बेगम सिद्दीकी आणि डॉ. सैफुद्दीन मोहमद अली बंदकवाला यांच्यातील नोंदणीकृत नसलेला मूळ करार हरवला आहे (v १०.०१.१९८९ रोजीचा श्रीमती जमिला बेंगम सिद्दीकी आणि डॉ. सैफुद्दीन मोहमद अली बंदुकवाला यांच्यातील नोंदणीकृत नसलेला मूळ विक्री करार हरवला आहे. (vi) १८.०२.२००३ रोजीचा नोंदणीकृत दस्तऐवज अनुक्रमांक BDR-१/१०१०/२००३ मूळ विक्री करार, (अ) डॉ. सैफुद्दीन मोहमद अली बंदुकवाला आणि (ब) श्री. मेलरॉय सावियो परेरा, हेलेन ग्लोरिया परेरा आणि श्री. मेलव्हिल अँथनी परेरा यांच्यात झाला होता, तो हरवला आहे. (vii) २३.०२.२००३ रोजीचा नोंदणीकृत नसलेला मूळ हस्तांतरण करार, जो (अ) डॉ. सैफुद्दीन मोहमद अली बंदुकवाला आणि (ब) श्री. मेलरॉय सावियो परेरा, हेलेन . लोरिया परेरा आणि श्री. मेलव्हिल अँथनी परेरा यांच्यात झाला होता, तो हरवला आहे.

श्रीमती यास्मिन मुबीन दुर्राणी या सदर फ्लॅटच्या मालक आहेत आणि त्यांचे त्यावर पूर्ण हक्क आहेत. म्हणूनच, श्रीमती यास्मिन मुबीन दुर्राणी यांनी ०६.०८.२०२५ रोजी वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये वरील दस्तावेज हरवल्यांची ऑनलाइन तक्रार क्रमांक: १०२०७०-२०२५ दाखल केली आहे. पुढे असे म्हटले आहे की, सदर फ्लॅट कोणत्याही प्रकारचे दावे आणि वाजवी शंकांपासून मुक्त आहे आणि त्याचे मालकी हक्क स्पष्ट आणि विकीयोग्य आहेत

सदर फ्लॅटवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर देखभाल करार, विक्री करार, सुविधा, शुल्क, धारणाधिकार, गहाणखत, देवाणघेवाण, वारसा, टस्ट, भाडेपट्टा, ताबा, भेटवस्तू, उत्तराधिकार, जप्ती किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा, हक्क मालकी हक्क किंवा हितसंबंध असलेल्या सर्व व्यक्तींना हि सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत दाव्याच्या/ आक्षेपाच्या समर्थनार्थ संबंधित पुराव्यांच्या प्रतींसह कार्यालय क्रमांक १६, ओएसिस इंडस्ट्रियल इस्टेट, नेहरू रोड, वाकोला सांताक्रूझ पूर्व, मुंबई - ४०००५५ येथील त्यांच्या कार्यालयात लिखित स्वरूपात आक्षेप, दावा करावा लागेल. जर १५ दिवसांच्या विहित कालावधीत कोणताही दावा/ आक्षेप न घेतल्यास, त्यानंतर, दावे/ आक्षेप, जर असतील तर, सोडून दिलेले/ माफ केले जातील आणि सदर फ्लॅट सर्व भारांपासून मुक्त असल्याचे गृहीत धरले जाईल. ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांनंतर कोणताही दावा स्वीकारला जाणार नाही.

> प्रशांत किसन अडसुळे ॲडव्होकेट, उच्च न्यायालय, मुंबई फोन नं. 9819838576

तमाम जनतेस कळविण्यात येते की सदनिका क. ए / २८, चौथा मजला, हायवे दर्शन को ऑप. हौसिंग सोसायटी लि., एम. एस रोड, एक्सप्रेस हायवे व बॉम्बे आग्रा रोडचे जंक्शन मोहनजी सुंदरजी रोड, पाचपाखडी, ठाणे – पश्चिम, जिल्हा ठाणे – ४००६०२, ही सदनिका श्री. सागर सुहास दाणी आणि श्रीया अतुल सोमण हयाच्या मालकीची आहे व ते सोसायटीचे सभासद आहेत. सदर सदनिकेचे मुळ मालक सौ. मिना कुमार अहुजा यांचे मुळ बिर्ल्डर बरोबर केलेल्या करारनाम्याची मुळ प्रत हरविलेली व गहाँळ झालेली आहे तसेच सौ. मिना कुमार अहुजा यांचेकडून श्री. अतुल भिडे आणि सौ. यशोधरा भिडे यांनी दिनांक २६ / ०६ / २००९ रोजीच्या करारनाम्याव्दारे मालकी तत्वावर कायम स्वरूपी विकत घेतलेली आहे व सदरचा करारनामा दुय्यम निबंध ठाणे 🕒 🤊 यांचे कार्यालयात अनु. क. ३४२२/२००१ दिनांक २६/०६/२००१ रोजी नोंदणी केलेला आहे. मात्र त्याची मुळ नोंदणी पावती नं. ३४२२ व सुची क. २ (Index II) हरविलेली आहे. हया दोन्ही दस्तऐवजा संबधी श्री. सागर सुहास दाणी यांनी कळवा पोलीस स्टेशन मध्ये हरवलेल्या कागदपत्रासंबंधी अनु. क. केएएल ०५० दिनांक २३/०७/२०२५ रोजी रीतसर तकार नोंदविलेली आहे तरी या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की सदर सदनिकेवर व हरविलेल्या करारनाम्यावर कोणत्याही इतर इसमाचा वा संस्थेचा गहाण बक्षिस, पोटगी लीन, करारनामा, फरोक्त, वापर वहिवाट कब्जा, भाडेपटटा वा इतः कोणाचाही हक्क वा हितसंबंध असल्यास या नोटीसीचे तारखेपासून १५ (पंधरा) दिवसाच्या आत 🏻 खालील पत्यावर योग्य त्या पुराव्यासह लेखी हरकत पाठवावी. तद्नंतर

जाहीर नोटीस

ॲडव्होकेट श्री. दिलीप केशव गांधी ठिकाण : डोंबिवली दिनांक : ०७/०८/ २०२५


कोणतीही हरकत विचारात घेतली जाणार नाही.

JM FINANCIAL

HOME LOANS

LKYN22000026504

तपशील



जाहीर सूचना

तमाम जनतेस या नोटीसीद्रारे कळविण

ल्यापासून **७ दिवसाचे आत** खालील नमृ त्त्यावर तक्रार नोंदवावी मागाहून कोणती म्हणून दिली जाहीर नोटीस.

> सांताकुझ (पूर्व), मुंबई -४०००५५ दिनांक: ०७/०८/२०२


गालजी विरपार नगारिया व कस्तुरबेन लालजी नगारिया म्लॉट क्र.२०१. क्षेत्रफळ ६५७ ची.फ. तसेच १३८ ची.फ.च्य सामायिक क्षेत्र आणि सुविधासह, २रा मजला, ए विंग असोक नगर बिल्डिंग नं.१० ए कोहीसो म्हणून ज्ञार ोसायटीमधील अशोक नगर म्हणून ज्ञात इमारत क्र.१० जमीन सर्व्हे क्र.११,१२,१३,१४ए, १४भाग, १४बी, १४सी. १५,१६,१७ व ६१, जमीन महापालिका घर क्र. '४२४/ , गाव कानेरी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे नागेचे मालक होते. ही इमारत विक्रीकरिता नोंदणीकृ रारनामाद्वारे दिनांक १८.११.१९९५ रोजी मे. अशो प्रॉपर्टीज लालजी विरपार नगारिया आणि कस्तुस्बेन लालज गारिया यांच्या नावे क्र.५२६२/१९९५ वर नोंदणीकृ

गालजी विस्पार नगारिया यांचे १३.०९.२०१४ रोजी निध झाले, त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी कस्तुरबेन लालर्ज नगारिया आणि मुलगा संजय लालजी नगारिया हे कायदेशी शरसदार आहेत.

गगरिया यांचे मृत्युपत्र न करता निधन झाले असल्या रील मालमत्ता कस्तरबेन लालजी नगारिया, संजय लालजं गरिया यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली आहे तद्नंतर मुलगा संजय लालजी नगारिया यांनी मुक्त . सनामा दिनांक २१.०६,२०२२ रोजी त्यांची आई कस्तुरत गालजी नगारिया यांच्या नावे जे उप-निवंधक भिवंडी-० गंच्या कार्यालयात अ.क्र.८७३२/२०२२ येथे रीतस र्दिणीकृत आहे. आता, कस्तुरबेन लालजी नगारिया

सर्व व्यक्तींना येथे सुचित करण्यात येत आहे की, तंदर्भीत फ्लॅट/मालमत्ता किंवा भागावर काही दावा किंव देवसात योग्य पुराव्यांसह कळवावे.

ॲड. रश्मी सिंग ॲण्ड असोसिएटस्



येते की आमचे अशील श्री. सतीश वा. पाटक यांनी खोली क्र. बी २१, प्लॉट क्रमांक ८३९ चारकोप श्री अथर्व को. ऑप. सोसायट मर्या., आर. एस. सी. १२, सेक्टर ८ चारकोप कांदिवली (प.), मुंबई -४०००६७, संदर्भा श्रीम. सीमा पाटोळे यांच्याशी विक्रीकरा केलेला आहे.

तरी सदर खोली संदर्भात कोणाचाही खरेटी बक्षीस, दान, भाडेपट्टा, गहाण, कब्जा, विरुद कब्जा वा अन्य कसल्याही प्रकारच हक्कसंबंध असल्यास व सदर व नमद खोल खरेदीव्यवहारास कोणाचीही हरकत असल्या ती योग्य त्या कागदपत्रानिशी ही नोटीस प्रसिद्ध तक्रार चालणार नाही याची कृपया नोंद घ्यावी

> श्री. रघुनाथ श्रीधर गावह वकील उच्च न्यायायाल मंबर्ड १/बी/४१ तळमजल आनंद संगम को ऑप सोसायटी वाकोला पोलीस स्टेशनच्या मागे


जाहीर सूचना

र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की

लमतेच्या मालकांपैकी एक अर्थात लालजी विरप

दर फ्लॅट विकण्याच्या विचारात आहेत. हेत किंवा आक्षेप असल्यास त्यांनी सदर सूचनेपासून ११

देनांकः ०५.०८.२०२५ कार्यालय पत्ताः ए-११०५, ११०७, ११वा मजला, सॉलिटेअर सी विंग, बायर सर्कलजवळ, हिरानंदानी



जेएम फायनान्शियल होम लोग्स लिमिटेड

कॉर्पोरेट कार्यालयः ३रा मजला, सुआशिप आयटी पार्क, प्लॉट क्र.६८ई, दत्त पाडा रोड, टाटा स्टिल समोर, बोरिवली पूर्व, मुंबई-४०००६६. सीआयएन: यु६५९९९एमएच२०१६पीएलसी२८८५३४

ताबा सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ चे क सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) अन्वये (परिशिष्ट-४)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकस्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २०० अंतर्गत जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेड (बापुढे जेएमएफएचएलएल म्हणून संदर्भित) चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंट्रेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी खाली नमूद केलेल्या कर्जदार/सह-. कर्जदार/जामिनदारांवर मागणी सूचना जारी केली होती आणि सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत सूचनेत नमूद रक्कम जमा करण्यास सांग आले होते. कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदार व सर्वसामा जनतेम येथे मचित करण्यात येत आहे की, जेणमण्णणचणलच्या वतीने खालील स्वाक्षरीकर्त्यांनी मदर कायदाच्या कलम १३(४) महवाचिता सद

अधिनियमाच्या नियम ८(१) अ	न्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा ताब	। खाली नमूद केलेल्या तारखेला घेतलेल
आहे. विशेषतः कर्जदार/सह-व	र्ज्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालम	तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि
सदर मालमत्तेसह व्यवहार केले	ला असल्यास त्यांनी जेएमएफएचएलएल कडे मालमत्तेसह केलेले उपरोक्त रक्कम	आणि त्यावरील व्याज जमा करावे.
कर्जदार/सह-कर्जदाराचा	प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन	१.ताबा दिनांक, २.मागणी सूचन
पत्ता आणि कर्ज खाते क्र.	(स्थावर मालमत्ता)	दिनांक, ३. देय खकम रू.
१. श्री. अभयकिर्ती	फ्लॅट जागा क्र.३, तळमजला, क्षेत्रफळ ४३० चौ.फु. निल्टअप क्षेत्र, श्री पुंडलिक	9. 39.06.7074
अंबरीश रणदिवे	को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमरत, एकत्रित तळमजला + चार	२. १६.०५.२०२५
२. श्रीमती विद्या अंबरीश	मजले लिफ्ट शिवाय, नवीन सर्व्हे क्र.२६, जुना सर्व्हे क्र.११५, हिस्सा क्र.५, जुनी	३. दिनांक १५ मे, २०२५ रोर्ज
रणदिवे	डोंनिवली गाव रोड, जुनी डोंनिवली रिक्षा स्टॅण्ड, आखीआय कॉलनी समोर, शास्त्री	रू.१८,२४,४३१.००/- (रुपये अठर
कर्ज खाते कमांक:	नगर डोंबिवली ठाणे डोंबिवली पश्चिम कल्याण महाराष्ट्र-४२१२०२ नोंटणी	लाख चोवीस हजार चारशे एकतीर

जिल्हा ठाणे आणि उप-नोंदणी जिल्हा कल्याणच्या मयदित असलेल्या जागेचे सर्व फक्त)

दिनांक: ०६.०८.२०२५ जेएम फायनान्शियल होम लोन्स लिमिटेडकरिता जीपी पेट्रोलियम्स लिमिटेड

मीआवणनः एल्२३२०१एमएच१९८३पीएलमी०३०३% नोंदणीकृत कार्यालयः ८०४, आकृती स्टार, ८वा मजला, एमआयडीसी सेन्ट्रर एमआयडीसी, अपेरी पूर्व, मुंबई-४०००७२. दूर.क्र.९१ २२ ६१४८२५००, ईमेल: cs.gppl@gpglobal.com, वेबसाइट: www.gppetroleums.co.in

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडोसाठी सूचना तुम्हाला कळविण्यात येत आहे की, सेवी परिपत्रक क्र.सेवी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी पीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ दिनांक २ जुलै, २०२५ द्वारे गुंतवणूकदारांना गुंतवणूक करणे सोपे करण्यासाठी आणि त्यांनी खरेदी केलेल्या सिक्युरिटीजमध्ये गुतवणूकदारांचे हक सुरक्षित करण्यासाठी, एप्रिल, २०१९ रोजीच्या अंतिम मुदतीपूर्वी दाखल केलेल्या आणि दस्तावेजांमध्ये/प्रक्रियेत/किंवा अन्यथा नाकारलेल्या/परत केलेल्या/उपस्थित न राहिलेल्या ट्रान्सफर डीझ्सच्या पुर्नलॉजर्मेटसाठी ०७ जुलै, २०२५ ते ०६ जानेवारी, २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष विंडो उघडण्याचा निर्णय घेतल आहे. या कालावधीत, हस्तांतरणासाठी पुन्हा लॉज केलेल्या सिक्युरिटीज फक्त डीमॅट पद्धतीने जारी केल्य

जातील आणि अशा ट्रान्सफर-कम-डीमॅट विनंत्यांसाठी योग्य प्रक्रिया अवलंबली जाईल. संबंधित गुंतवणूकदारांना विनंती आहे की, त्यांनी वरील कालावधीत आमचे निबंधक व भाग हस्तांतर प्रतिनिध आरटीए) – एमेयुएफजी इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, एम्बेस्सी २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३. वू.क्र:+९१-२२-४९१८६०००, ई-मेल: <u>mt.helpdesk@in.mpms.mufg.com</u> यांच्याकडे भौतिक शेअर्सच्या हस्तांतरणाची विनंती पुन्हा दाखल करावी. संबंधित गुंतवणूकदरांना या एक-वेळच्य मुदतीचा लाभ घेण्यास प्रोत्साहित केले जाते.

जीपी पेट्रोलियम्स लिमिटेडकरित

कनिका सेरगल सदान

कंपनी सचिव

विनांक: ०६.०८.२०२५ ठिकाण: मुंबई

: www.premcoglobal.com IIII: cs@premcoglobal.com

- 1-1-1-10 میںداد میں مسیدہ مسیدہ کیا ہے۔ مسیواں مدیرے برسیر 'شرک (مدیری وطال والے بروری کے 1-1-1 (2000), 2007, acciós 2034 tacque cococo sumo fuera (2000). 2016-2019 tuco cococo des esta esta como cococo sumo esta esta como cocococo como esta esta esta esta esta est . تتة حصية منسخة عساطسة وعملت فعد عهد

מותות גדו הגדוניות תוחפות הדורות ולובות בו גיום הובים הובים הצוות בציבות אחות ביו يترهيين) يبيخ يوند (جرت يحصون طئين جروية منتينة منتينة بريدينية). مدينية ٿرد سيريون وي ية مينونيسور جيستون محجود من يوني ، ومدخوخ (مينون من عاليون) عدي موقو – خام فده محدود من يوني ، ومراحد مختصف عد برست من عليون عرض في من من SEBI/HO/CFD/ CMD1/CIR/P/2020/79 IIII 🗗 🗓 🖫 🗆 IIIIII 🗀 🗀 SEBI/HO SEBIORACION CERTIFICACIO

والمور للسناس المستحدد السبيب المتقاصية بالمتقاطعة والمتعاطرة المتقاطية المتقاطعة المتقاطعة والمتقاطعة والمتقاطعة

ama cama (amaasa)dax, xcan amaandaa cama ada ada 20xx-20x4 ac التثار الإيسانات الله (السنية) ساوي المساوية السابية (السابية) الإيلاد

ىشەد ئىسمە مەھىمەد خە ئەد ھەمقىدى بەتى ئىمەردىدە مىسە ھەنسى بەئسەتلىنىش سادون مين دوري ميري ميريد. ميري ميريد الميري الميري ميري ميري ميري ميري ميري الميري الميرية الميرية. . لائنات رحائات کو حریب محالی از این این از این این از این المعقمة في صائدها عبر مصدمات ملقة المستحدة المستحدة المستحدة المستحدة المستحدة المستحدة المستقد

admin@premcoglobal.com 🗅 📖 🕮 🗀 🖰 , 🖅 🛍 🖼 🗀 🗀 🖂 🖂 🖼 ببراد حجامات المالية والمستحث بمرح عرفي والمستقد المستقد ال

vww.bseindia.com 🛈 🔠 🖽 🖽 📆 .

حدة ومدمودة ومورميني منهرة ويرم ويوميتية وممسية ومثّن ومومي يمين ويمومين ПЪП

والمال المراقب في المؤلف المواسات المواقعة المؤلف في المواجه المؤلفات المواقعة المؤلفات المواقفات تمديرية محدد محسد محدد مهيد ، عرض عبيد ميشو ميرية والسيس ويرسو ريب ووجه عمر والوالانتياد فيستان المشارك في المسترات في المسترات والمستون في مجاوعة لتأميل فسنستنف فالمته بحفيستنف فيدونونونوني فوبو فيفتون فالتواق فينته فتنسف فأوافيه

عسس من خوشت منتاط منظمات مست مستقلت مشود جهر شاف منه بایج کاف منت مشتر عناه كالمناها فالأناء فالأمام الأمام المناها المناه والأمام والأمام والمناها والمناه באברונות בוווונים בוווונים בוווווות ١ ١١٥٠ قالمان من المناسلة عنه المناسلة من المناسلة المناس

3CLD; 2C.24 (CAUDUUD COOLD) CADO 7CLUD تتنظيفين فوق فوق فيفون وموانية وبحق كأثو فيو فيون وبواوية

ميرت في موسمت والمنافسين المراج والمراج والمراج والمراجع المستولين والمراجعة

ידור הידוארו רווע הידוארו היותר היותר היותר היותר היותר הידום ביותר הידים בוותר הידות הידות הידות הידות הידות ה

: المحاصصة القصور السادة شروع بعن المشاعضة المتألفية المتألفية المتألفية المتألفية المتألفية Dill cr: Dill lilli com □ Dill cs@premcoglobal.com □ Dilli

משונים (4) נענט נגניף בעושם קניים כיים נגבה בבנוש משות מוניפה נופות "בוניפום ש

ع: عدده ميروطنسيور عربوه: ويست عملأمه ماكم وطفه ويسور به وجريب ميرود وسه: 111999 | CONTROL CONTROL | CONTROL CONT

المتحسين الكرية بركارة

Шचि: Ш ∡. २ ⊈ ५



फोर्ब्स ॲण्ड कंपनी लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: फोर्ब्ज इमारत, चरणजीत राय मार्ग, मुंबई - ४०० ००१.

दूर. क्र.: +९१-२२-६१३५८९०० | फॅक्स: +९१-२२-६१३५८९०१ | वेबसाइट: www.forbes.co.in | ईमेल: investor.relations@forbes.co.in

३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही अखेरचे अलेखापरीक्षित स्वतंत्र आणि एकत्रित वित्तीय निष्कर्ष

(₹ लाखांत प्रति शेअर डेटा वगळता) एकमेव संकलित

	तिमाही समाप्ती		वर्ष समाप्ती	तिमाही समाप्ती			वर्ष समाप्ती	
	३०.०६.२०२५	38.03.2024	३०.०६.२०२४	38.03.2024	३०.०६.२०२५	38.03.2024	३०.०६.२०२४	38.03.2024
	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
कारभाराद्वारे एकूण उत्पन्न (इतर उत्पन्नासह)	२,५८५	6,863	३,७६३	28,260	२,७३७	९,०७६	३,७९४	२१,५५७
कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	४५३	१,५३१	६४७	३,९८२	५७६	१,३०९	६७९	8,078
(कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्वी)								
कालावधीसाठी कर पूर्व निव्वळ नफा/(तोटा)	४५३	१, २७९	६४७	₹,७८०	५७६	१०,८३०	६४९	१३,४०७
(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)								
कालावधीसाठी कर नंतर निव्वळ नफा/(तोटा)	399	७४७	433	२,६९३	४८६	१०,२८४	476	१२,२७६
(अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींनंतर)								
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	९५०	38€	628	3,864	१,६६४	८,६८३	३,३६९	१४,०६४
(कालावधीसाठी करपश्चात नफा/(तोटा) आणि								
करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्नासहीत)								
भरणा केलेले समभाग भांडवल (प्रत्येकी १०/- मूल्य)	१,२९०	१,२९०	१,२९०	१,२९०	?,२९०	१,२९०	१,२९०	8,780
इतर समभाग (पुनर्मुल्यांकित राखीव निधी वगळून)				१४,३९०				20, 846
मूलभूत आणि सौमीकृत								
प्रतिभागावर मिळकत (दर्शनी मूल्य य १०/- प्रत्येकी)	\$.0€	4.68	8. १३	20.66	3.८२	60.66	8.84	९६.४२
(तिमाहीची आकडेवारी वार्षिक नाही)								

१. वरील तपशील हा सेक्युरिटी ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूची आबंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमन, २०१५ च्या नियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससोबत दाखल करण्यात आलेल्या, जून ३०, २०२५ रोजी तिमाही अखेरचा अलेखापरीक्षित एकमेव आणि संकलित वित्तीय निष्कर्षाचा अर्क (एक्स्ट्रॅक्ट) आहे. जून ३०, २०२५ रोजी तिमाही अखेरचा अलेखापरीक्षित एकमेव आणि संकलित वित्तीय निष्कर्षाचा संपूर्ण अहवाल स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाइट www.forbes.co.in येथे उपलब्ध आहे.

२. जून ३०, २०२५ रोजी तिमाही अखेरचा अलेखापरिक्षित एकमेव परिणामांचे पुनरावलोकन आणि त्याद्वारे शिफारस लेखापरीक्षित समितीने केले होत आणि ६ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या बैठकीत मंडळाद्वारे मंजूर केले गेले होते.

ऑगस्ट ६, २०२५



(निर्मल जगवत) पर्णवेळ संचालक DIN: 01854117

फोर्ब्स ॲन्ड कंपनी लिमिटेड करिता

ANGE OF NAME

IPOL

PUBLIC NOTICE MR. MUSHIR SHER ALI SHAIKH INFORM GENERAL PUBLIC IN LARGE THAT, MY NAME INCORRECTLY MENTIONED IN MY
HSC MARKSHEET AND BACHELOR OF
CONSTRUCTION ENGINEERING SEMESTER I AND II MARKSHEETS MUSHIR ALI SHER ALI SHAIKH M ORRECT NAME IS MUSHIR SHER ALI SHAIKH FOR ALL FUTURE PURPOSES MUSHIR ALI SHER ALI SHAIKH AND MUSHIR SHER ALI SHAIKH BOTH NAME ARE OF ONE AND THE SAME PERSON. Date: 07-08-2025

जाहीर सूचना

चारकोप नाका, मार्वे रोड, मालाड (प). मुंबई न. ४०००९५ येथील कलेक्टर जागांवर Nomadic Tribe (NT) OBC,SC, फक्त करिता अस्मिता ज्योती को ओ. हौ सो ली. फ्लॅट डी१/३३, मेंबर्सशीप न. ३५४, १ BHK ४५२ Carpet, तिसरा मजला, उत्तम सोसायटी, फ्लॅट विकणे आहे.

संपर्क ९९६७२३३७९६.

ি SBI भारतीय स्टेट बेंक गृहकर्न केंद्र, सीबीडी बेलापूर, नीबीडी वेलापूर, नीबीडी वेलापूर, नवी मुंबई-४००६१४८. टॉक्र फ्र.४, ५वा मजला, सी.बी.डी. बेलापूर, नबी मुंबई-४००६१४८. कूट:०२२-२७५७११४९, ईमेल: irac.14677@sbi.co.in

वाहन विक्री सूचना

पुर्नताबा घेतलेल्या वाहनांच्या विक्री करण्यापुर्वी कर्जदारांना सूचना तुमचे वर नमुद कर्ज खातेसंदर्भात आमच्या मागील सूचनेसह देय रक्कम भरण्यात तुम्ही कसुर केली असल्याने क

रकमे अंतर्गत खरेदी केलेले नोंदणीधारक वाहन पुर्नताबा घेतले आहे. वाहनाचे विनांक श्री. सोमनाथ प्रकाश भोईर, खोली क्र.४०४, 04.06.202 3907746869-6 एमएच-०५ मिलेनियम आर्केड, विंग बी१, मजला ४, रेतीबंदर एफबी-१०३५ क्रॉस रोड, गोपिनाथ चौक, देविचापाडा, डोंबिवली

पश्चिम, २७५१७: ठाणे एकण थकबाकी रक्कम रु. ३,३४,८५६/- + व्याज + शुल्क

आमच्या वारंवार स्मरण/सूचना देऊनही तुम्ही देय रक्कम जमा करण्यात कसूर केली आहे आणि बँकेद्वारे वाहना पुर्नताना घेतला असल्याने कर्ज खातेअंतर्गत देय रक्कम वसुलीकरिता वाहनाची विक्री जसे आहे जेथे आहे, जसे आहे जे आहे या तत्त्वावर करण्याचे निश्चित केले आहे. सदर सूचनेपासून ७ दिवसांच्या समाप्तीनंतर बँकेला स्विकृत किंमतीकारेता जाहीर लिलाव किंवा खासगी व्यवहार किंवा अन्य इतर विक्री प्रकाराने वाहनाची बँकेकडून विक्री केली जाईल. सदर ७ विवसांत संपुर्ण कर्ज रक्कम तसेच व्याज व इतर शुल्क जमा करण्याची तुम्हाला अंतिम संधी देण्यात येत आहे. अन्यथा कर्ज अंतर्गत देय असलेली रक्कम वसुलीसाठी बँकेद्वारा वाहनाची विक्री केली जाईल जर वाहनाच्या विक्रीतून उपलब्ध झालेली संपुर्ण कर्ज रक्कम अपर्याप्त असल्यास बँकेकडून उर्वरित रक्क वसुलीकरिता आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल ज्याचे संपुर्ण अधिभार भरण्यास तुमच्यावर दायित्व

> आपला विश्वास मुख्य व्यवस्थापक/प्राधिकृत अधिकार्र



महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड (डी.पी. जिंदाल ग्रुप कंपनी)

सीआयएनः एल९९९९एमएच१९८८पीएलसी०८०५४५ **नोंदणीकृत कार्यालय:** पाईप नगर, गाव-सुकेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड, तालुका

रोहा, जि. रायगड-४०२१२६, महाराष्ट्र. दूर.क्र. ०२१९४-२३८५११; वेबसाईट: www.jindal.com ई-मेल: secretarial@mahaseam.com; **कॉर्पोरेट कार्यालय:** प्लॉट क्र.३०, संस्थात्मक सेक्टर ४४, गुरुग्राम-१२२००३, (एचआर)

अंतरिम कॉर्पोरेट कार्यालयः प्लॉट क्र.१०६, संस्थात्मक सेक्टर-४४,

गरुपाम-१२२००३ (एचआर) ३७व्या वार्पिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-वोटिंग माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') गुरुवार, २८ ऑगस्ट २०२५ रोजी स.११:३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ('व्हीसी')/अन्य दृकश्राव्य माध्यम ('ओएव्हीएम') द्वारे, दिनांक ३० जुलै, २०२५ च्या सूचनेमध्ये सूचीबद्ध केल्यानुसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता होणार आहे. परिपत्रक दिनांक १५ सप्टेंबर २०२४ , दिनांक २५ सप्टेंबर २०२३, २८ डिसेंबर २०२२, ५ मे, २०२२, १४ डिसेंबर २०२१ सहवाचिता परिपत्रक दिनांक १३ जानेवारी, २०२१, ५ मे, २०२०, ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० च्या परिपत्रकाचे पालन करून सहवाचित सहकार मंत्रालयाने जारी केलेली परिपत्रके आणि दिनांक ३ ऑक्टोबर २०२४, ७ ऑक्टोबर २०२३, ५ जानेवारी, २०२३, १३ मे, २०२२ सहवाचिता १५ जानेवारी २०२१ आणि १२ मे २०२० ची परिपत्रके, सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, कंपन्यांना धारण करण्याची परवानगी आहे. व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम, सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय. कंपन्यांना सामान्य ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएम द्वारे एजीएम आयोजित करण्याची परवानगी आहे. म्हणून. ३७ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये नमुद केल्यानसार व्यवसायावर विचारविमर्श करण्याकरिता कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जात आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्येच्या उद्देशाने

व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सहभागी होणाऱ्या भागधारकांची गणना केली जाईल या परिपत्रकांचे पालन करून, एजीएम आणि वार्षिक अहवालाच्या सूचनांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती, ६ ऑगस्ट, २०२५ रोजी सर्व सदस्यांना पाठवल्या गेल्या आहेत. ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे नोंदणीकृत आहेत. ही कागदपत्रे कंपनीच्या www.jindal.com वर, स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट, म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) वर अनुक्रमे www.nseindia.com वर आणि ई-मतदान सेवा प्रदात्याच्या वेबसाइटवर म्हणजेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) वर www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहेत. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेम्युलेशन्स, २०१५ च्यारेम्युलेशन ३६(१)(ब) नुसार, वार्षिकसर्वसाधारण सभेची सूचना आणि वार्षिक अहवाल मिळविण्यासाठी अचूक मार्गासह वेब-लिंक प्रदान करणारे पत्र ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल आयडी नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना पाठवले जाईल. ज्या सदस्यांनी वार्षिक लानी विजंती केली आहे त्यांज कंपनी वार्षिक अहता secretarial@mahaseam.com या ईमेल पत्त्यावर पाठवेल ज्यामध्ये त्यांचा फोलिओ क्रमांक/डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नमूद केला असेल.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) अधिनियम २०१५ चे नियम ४४ नुसार, कंपनी सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान ('ई-व्होटिंग') सुविधा पुरवत आहे जेणे करून ते त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करू शकतील. त्यानुसार, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधांद्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाच्या बाबींवर विचारविमर्श केला जाऊ

एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि जे सदस्य एजीएममध्ये उपस्थित असतील आणि त्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावांवर मत दिले नसेल आणि अन्यथा त्यांना असे करण्यास प्रतिबंधित केले जाणार नाही, ते एजीएम दरम्यान मतदान करण्यास पात्र असेल

व्हीसी/ओएव्हीएम आणि ई-वोटिंगद्वारे एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी माहिती आणि

सूचना सदस्यांना ई-मेलद्वारे पाठवण्यात आल्या आहेत. रिमोट ई-व्होटिंगचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

- रिमोट ई-मतदान प्रारंभाची तारीख आणि वेळ - रविवार, २४ ऑगस्ट, २०२५ (स.९.००वा. भाप्रवे)

 - रिमोट ई-व्होटिंग समाफीची तारीख आणि वेळ - बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५ (सायं.५.००वा. भाग्रवे) एखादी व्यक्ती, ज्याचे नाव सदस्य/ लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये कट-ऑफ

तारखेला म्हणजेच २१ ऑगस्ट, २०२५ रोजी दिसते तीच केवळ एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग किंवा मतदानाच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल. भागधारकांचे मतदानाचे अधिकार कंपनीच्या भरणा केलेल्या इक्विटी भाग भांडवलात त्यांच्याकडे असलेल्या इक्विटी शेअर्सच्या प्रमाणात असतील.

सभेची सूचना पाठवल्यानंतर आणि कट ऑफ तारखेला शेअर्स धारण केल्यानंतर कंपनीची सदस्य होणारी व्यक्ती, एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या तपशीलवार प्रक्रियेचे अनुसरण करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते.

सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले मत दिलेले सभासद एजीएमला उपस्थित राह् शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही.

१०. ई-वोटिंग सूचनांसाठी, सभासदांना विनंती आहे की त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे. इलेक्ट्रॉनिक मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, सदस्य भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्य) आणि भागधारकांसाठी रिमोट ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात www.evoting.nsdl.com किंवा सहाय्यक व्यवस्थापक, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ४था मजला, 'ए' विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ किंवा evoting@nsdl.com वर ईमेल पाठवा किंवा ०२२ ४८८६७००० वर कॉल करा किंवा श्री. जे. के. सिंगला. वरिष्ठ व्यवस्थापक, अलंकित असाइनमेंट्स लिमिटेड, अलंकित हाऊस, ४ए/२, झंडेलवालन एक्स्टेंशन, नवी दिल्ली-११००५५, भारत ई-मेल rta@alankit.com कर ईमेलद्वारे किंवा दूध्वनी क्रमांक: ०११ - ४२५४१२३४ द्वारे.

११. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर मतदानाचे निकाल एजीएम संपल्यानंतर २ कामकाजाच्या दिवसांत घोषित केले जातील. तपासणीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल कंपनीच्या www.jindal.com वेबसाइटवर आणि एनएसडीएल च्या वेबसाइटवर अध्यक्ष किंवा त्यांनी अधिकृत केलेल्या व्यक्तीने निकाल घोषित केल्यानंतर लगेचच टाकले जातील आणि निकाल स्टॉक एक्स्चेंजला देखील कळवले जातील.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार, कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२०२५ करिता लाभांश प्राप्त करण्यासाठी पात्र सदस्य निश्चित करण्याच्या उद्देशाने दि.१४ ऑगस्ट २०२५ ही नोंद तारीख निश्चित केली आहे.

महाराष्ट्र सिमलेस लिमिटेडकरित

सही/-राम जी निगम कंपनी सचिव